



तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

पत्र पेटी क्र -५१६ औरंगाबाद - ४३१ ००५

(०२४०)२३३४२१६(P) २३३४७६९(O) Fax-२३५६८२०

http://www.dteau.org roaurangabad.dte@gmail.com



/स्पीडपोस्टाद्वारे/

जा.क्र.विकाऔ/लेखा-१/२०१३/ ९४०

दिनांक :- 15 FEB 2013

प्रति,
मा.संचालक,
तंत्रशिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य,
मुंबई - ४०० ००१.

विषय :-मुल्यनिर्धारण अहवाल सन २०११-१२ बाबत...

महोदय,

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, या कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या खालील अनुदानित संस्थांचे सन २०११-१२ या वित्तीय वर्षातील अनुदानाचा मुल्यनिर्धारण अहवाल सादर करण्यात येत आहे.

- १) श्री कमला नेहरु (पॉली.) फार्मसी, औरंगाबाद.
- २) इन्स्टिटयुट ऑफ डि.फार्मसी, गढी गेवराई, जि.बीड.
- ३) श्री शिवाजी इन्स्टिटयुट डि.फार्मसी, परभणी.
- ४) चन्नबसवेश्वर (पॉली.) फार्मसी, लातूर.
- ५) महाराष्ट्र पॉलीटेक्निक डि.फार्मसी, इन्स्टिटयुट, निलंगा,
- ६) इन्स्टिटयुट ऑफ डि.फार्मसी, उस्मानाबाद.
- ७) नांदेड फार्मसी, कॉलेज नांदेड.

सहपत्रे :- वरिलप्रमाणे

Kamala Nehru Polytechnic (Pharmacy)
Aurangabad.

Inward No. 488 Date 01/3/2013

आपला विश्वासू,

(Signature)

(महेश शिवणकर)

प्र.सहसंचालक,

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

प्रत:-

- १) श्री कमला नेहरु (पॉली.) फार्मसी, औरंगाबाद.
- २) इन्स्टिटयुट ऑफ डि.फार्मसी, गढी गेवराई, जि.बीड.
- ३) श्री शिवाजी इन्स्टिटयुट डि.फार्मसी, परभणी.
- ४) चन्नबसवेश्वर (पॉली.) फार्मसी, लातूर.
- ५) महाराष्ट्र पॉलीटेक्निक डि.फार्मसी, इन्स्टिटयुट, निलंगा,
- ६) इन्स्टिटयुट ऑफ डि.फार्मसी, उस्मानाबाद.
- ७) नांदेड फार्मसी, कॉलेज नांदेड.

To
Inward 205
Date
cc: M.E.S.

**JOINT DIRECTOR,
TECHNICAL EDUCATION REGIONAL
OFFICE, AURNAGABAD.**

GOVERNMENT POLYTECHNIC NEAR OSMANPURA, POST BOX.NO.516, .
AURANGABAD 431 005

Assessment of Gant in aid for the year **2011-2012** on the basis of rules prescribed issued wide Govt.Resolution, Education/ Employment & Youth Services Department No.CTE/1177/131626/IX dated 18/5/1978 & G.R.No.TEM/3396(221/99)dt.4/9/1999.

Name of the Institution :- **Kamala Nehru Polytechnic (Pharmacy)
Aurangabad.**

2011-2012

A) Expenditure

Sr.No	Item of Expenditure	Amount
01	To Staff Salary	1,01,31,503=00
02	To Visiting Lectures Remunation	1,74,375=00
03	To Contract Service Charges	70,418=00
04	To Washing Allowance	4,200=00
05	To Medical Expenses	1,79,734=00
06	To Convinces	16,765=00
07	To Affilation Fees	10,000=00
08	To Audit Fee	16,800=00
09	To Electricity Expenses	10,190=00
10	To T.D.S	1,192=00
11	To Repairs & Maintainace	34,676=00
12	To Advertisement Expenses	22,200=00
13	To Traveling Allowance	8,845=00
14	To Stationery	32,922=00
15	To Postage	2,780=00
16	To Telephone Charges	8,453=84
17	To Insurance	425=00
18	To Laboratory Expenses	4,638=00
19	To Bank Commission	4,086=00
20	To Misc.Expenditure	1,292=43
21	To E.B.C.	10,235=00
22	To News Paper & Periodical	900=00
23	To Printing & Xerox	13,563=25
	Total	1,07,60,193=00

Cont...2...

B) Income**2011-2012**

Sr.No.	Item of Income	Amount
01	Tution fee	5,36,600=00
02	Pay Recovery	3,237=00
03	Bank Intrest	27,054=13
04	T.C. Charges	1,205=00
05	Labortary Fine	800=00
06	Labortary & Drugs Fee	22,200=00
07	Adm.Cancellation Charges	1,000=00
08	Equipment & Maintaince	38,850=00
	Total Income	6,30,946=13

D) DETAILS OF DISALOWED EXPENDITURE**A) Directly Inadmissible Expenditure****1) Expenditure Covered under rule 4 (i)(ii)**

Sr.No.	Details of Inadmissible Item	Amount
01	Nil	Nil
	Total (I)	Nil

B) Expenditure Covered under rule (4) (iii)

Sr.No.	Details of Inadmissible Items	Amount
01	Nil	Nil
	Total (I)	Nil

III) Expenditure covered under rule 4 (iv)

Sr.No.	Details of Inadmissible Items	Amount
01	Affiliation & E.B.C.	20,235=00
	Total (iii)	20,235=00

B) Inadmissible due to excess expenditure :-----**20,235=00**

Celing prescribed under rule 4 (iv) (Contingency)

**C) Inadmissible due to excess expenditure over
celling prescribed under rule 8-----****Total A+B+C****20,235=00**

E] STATEMENT SHOWING BYFURCATION OF THE EXPENDITURE AS PER ASSESMENT RULES FOR THE FINANCIAL YEAR 2011-2012


	EXP.COVERED UNDER RULE NO.4(1)(II)	EXP.COVERED UNDER RULE NO.4 (IV)	EXP.COVERED UNDER RULE NO.4 (III)	TOTAL
	1,01,31,503=00	16,800=00	900=00	
	1,74,375=00	22,200=00		
	70,418=00	10,000=00		
	4,200=00	4,086=00		
	1,79,734=00	16,765=00		
		10,235=00		
		10,190=00		
		425=00		
		4,638=00		
		2,780=00		
		13,563=00		
		34,676=00		
		32,922=00		
		1,192=00		
		8,453=00		
		8,845=00		
		1,292=00		
TE	1,05,60,230=00	1,99,063=00	900=00	1,07,60,193=00
DIE	--	20,235=00	--	20,235=00
BE	1,05,60,230=00	1,78,828=00	900=00	1,07,39,958=00
CLE	--	1,02,000=00	3,600=00	1,05,600=00
IDC	--	76,828=00	--	76,828=00
TAE	1,05,60,230=00	1,02,000=00	900=00	1,06,63,130=00


TE :- Total Expenditure
DIE :- Directly Inadmissible Exp.
BE :- Balance Expenditure
CLE :- Ceiling Limit of Exp.
IDC :- Inadmissible due to ceiling
TAE :- Total admissible expenditure

F] Final report of Assessment for the year 2011-2012

Sr.No.	Particulars	Amount
1]	Total Expenditure (part-A)	1,07,60,193=00
2]	Less Total inadmissible Exp.(Part-D)	97,063=00
3]	Total admissible Exp.(Part-E)	1,06,63,130=00
4]	Total Income (Part-B)	6,30,946=13
5]	Dificit (Adm.Exp.-)Income i.e.3-4)	1,00,32,184=00
6]	90% of admissible Exp.	95,96,817=00
7]	Grant in aid admissible for the year under report Dificit (5) or 90% whichever is less	95,96,817=00
8]	Say (Rounded to nearest Rs.)	95,96,817=00
9]	Adhoc grants paid during the year under the report (2011-2012)	1,00,65,000=00
10]	Amount of Excess grant paid during the year 2011-2012(diff.of 8 & 9)	4,68,183=00
11]	Amount of excess grants paid up to the end of the preceding year 2010-2011 as per the Letter No.922 Dt.13/02/2013 (Copy enclosed) ✓	2,22,015=00
12]	Net Excess grants paid (adj.of Sr.No.10 & 11) of the year under the report 31 March 2012 (To be adjusted in the next fin.Yr.2012-2013	6,90,198=00

(Rs..Six Lakh Ninety Thousand One Hundred & Ninety Eight Only)


Joint Director (Admn.)
Technical Education R. O
AURANGABAD,


(W.N.Deshpande)
Admn.Officer,
Technical Education
R.O. Aurangabad



तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

पत्र पेटी क्र -५१६ औरंगाबाद - ४३१ ००५

(०२४०)२३३४२१६(P) २३३४७६९(O) Fax-२३५६८२०

http://www.dteau.org roaurangabad.dte@gmail.com



/स्पीडपोस्टाद्वारे/

जा.क्र.विकाऔ/लेखा-१/२०१३/२२

दिनांक :-

13 FEB 2013

प्रति,

मा.संचालक,

तंत्रशिक्षण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य,

मुंबई - ४०० ००९.

**विषय :- मुल्यनिर्धारण अहवालातील त्रुटी दुर करणे बाबत
कमला नेहरु पॉलीटेक्निक फार्मसी, औरंगाबाद**

महोदय,


वरील विषयी आपणांस कळवू इच्छितो की, कमला नेहरु फार्मसी तंत्रनिकेतन, औरंगाबाद या संस्थेचे २००८-०९, २००९-१० व २०१०-२०११ या वर्षांचे मुल्यनिर्धारण करून मुल्यनिर्धारण अहवाल आपणांस वेळोवेळी सादर करण्यात आले आहेत. तथापि संस्थेच्या पुनर्तपासणीमध्ये पुढीलप्रमाणे त्रुटी निदर्शनास आल्या आहेत.

१. २००८-०९ वर्षाच्या मुल्यनिर्धारण अहवालानुसार २००८-०९ अखेर संस्थेस रु.२५,३२,७०३/- एवढी रक्कम जादा अदा करण्यात आली असून ती बरोबर आहे.
२. २००९-१० च्या मुल्यनिर्धारण अहवालानुसार २००९-१० अखेर रु.२७,४०,१०२/- एवढी रक्कम जादा दर्शविण्यात आली आहे. त्याऐवजी रु.२३,२५,३०४/- एवढी रक्कम जादा दर्शविणे आवश्यक होते. (२००९-१० या वर्षात संस्थेस मान्य खर्चाच्या तुलनेत रु.२,०७,३९९/- एवढे अनुदान कमी देण्यात आले आहे, त्यामुळे २००९-१० या वर्षाअखेर २००८-०९ अखेर जादा दिलेली रक्कम रु.२५,३२,७०३/- वजा २००९-१० मध्ये कमी दिलेली रक्कम रु.२,०७,३९९/- म्हणजेच रु.२३,२५,३०४/- जादा दर्शविणे आवश्यक होते)
३. २०१०-११ या वर्षाच्या मुल्यनिर्धारण अहवालानुसार २०१०-११ अखेर संस्थेस रु.४८,४३,३९९/- एवढी रक्कम कमी दर्शविण्यात आली आहे.

याबाबत नमूद करण्यात येते की, उपरोक्त अ.क्र.२ येथे नमूद केल्यानुसार सदरील संस्थेस २००९-१० या वर्षाअखेर रु.२३,२५,३०४/- एवढी रक्कम जादा दर्शविणे आवश्यक होते तसेच २०१०-११ या वर्षात संस्थेस मान्य खर्चाच्या तुलनेत रु.२१,०३,२८९/- एवढे अनुदान कमी देण्यात आले आहे त्यामुळे २०१०-११ च्या मुल्यनिर्धारण अहवालात (२००९-१० अखेरीस जादा दिलेली रक्कम रु.२३,२५,३०४/- वजा २०१०-११ या वर्षात कमी दिलेले अनुदान रु. २१,०३,२८९/-) रु.२,२२,०१५/- एवढी रक्कम जादा दर्शविणे आवश्यक होते.

वर नमूद केलेल्या कमी/अधिक रकमा विचारात घेऊन सदरील संस्थेचे २०११-१२ या वर्षाचे मुल्यनिर्धारण केलेले आहे.

आपला विश्वासू,


(महेश शिवणकर)

प्र.सहसंचालक,

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

प्रत: प्राचार्य कमला नेहरु पॉलीटेक्निक फार्मसी, औरंगाबाद यांना माहितीसाठी.